



WWJMRD 2019; 5(6): 149-150
www.wwjmr.com
International Journal
Peer Reviewed Journal
Refereed Journal
Indexed Journal
Impact Factor MJIF: 4.25
E-ISSN: 2454-6615

विश्वास गोरखनाथ वळवी
(संशोधक विद्यार्थी)
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव (महाराष्ट्र)

Correspondence:
विश्वास गोरखनाथ वळवी
(संशोधक विद्यार्थी)
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव (महाराष्ट्र)

“सत्यावर आधारलेले ख्रिस्ती साहित्य म्हणजे काय?”

विश्वास गोरखनाथ वळवी

Abstract

The importance of the Christian literature, the truthfulness, the basis of the scripture and the holy spirit. Aslyamule te lihit asatana purnepene, objective and objective, aslech paheje. pan tyajrobar te satyavar aadharle paheje. *"The sky and the earth are not affected, till then all the meetings are complete, Jhalyavachun Niyamshastratil one letter but one Timb is not seen, it is not honar." (Jn. 17:16). The Christian literature is asech ahe. And tiamulech Scripture is seen from a physical point of view. *"Tujha word hach truth ahe."* tyamule christian literature lihit astana te purnapane truth asle paheje tevach tyache importance tikoon raheel.

Truth, oh god, words come. Aan ya vachanancha basevar or agnevar my life ahe tar te khakhya christi jivanache symptoms. Because of which koni christacha tha hai mahanje tarlela ah. So navi utpatti ah. Meaningful words ahe christamadhe june te houn gele sarva nave jhalle. Ah. Aan to nehemi scripture and holy self-realization guidance, khali aaple jeevan jagat asato.ani or satyam jeevanatunch kahi lokana writing kahi lokana writing karanyachi inspiration mitte ji samprpanane satyavar avalamban asate. tyamule khanya christi lokani literature writing should be done. Tumche khrepanach base bannaar khristi literature.

Keywords: Christian, Bible, Literature, Scripture, Holy, Writing, God, Truth

प्रस्तावना:

ख्रिस्ती साहित्याचे महत्व पूर्णपणे सत्यावर अवलंबून आहे. ख्रिस्ती साहित्याच्या आधार हा पवित्रशास्त्र आणि पवित्र आत्मा असल्यामुळे ते लिहित असतांना पूर्णपणे निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ असलेच पाहिजे. पण त्याजबरोबर ते सत्यावर आधारलेले पाहिजे. पवित्रशास्त्र आणि त्याच्या प्रत्येक शब्द जिवंत आहे म्हणून आज ही पवित्रशास्त्र टिकून आहे. *"आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील तोपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावाचून नियमशास्त्रातील एक अक्षर किंवा एक टिम्ब देखील नाहीसे होणार नाही." (योहानशुभवर्तमान १७:१६). ख्रिस्ती साहित्याचे ही असेच आहे. आणि त्यामुळेच पवित्रशास्त्र भौतिक दृष्ट्या देखील सर्वकाळ टिकून आहे. पवित्रशास्त्राचे महत्व आम्ही समजून घेतले तर ख्रिस्ती साहित्याचे महत्व आपोआपच आम्हाला कळून जाईल. योहानशुभवर्तमान १७:१७ मध्ये लिहिलेले आहे. *"तुझा शब्द हाच सत्य आहे."* त्यामुळे ख्रिस्ती साहित्य लिहित असतांना ते पूर्णपणे सत्य असले पाहिजे तेव्हाच त्याचे महत्व टिकून राहील.

खरे पाहिल्यास *"बायबल व्यतिरिक्त दुसरे कोणतेच पुस्तक काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेले नाही."* पण तरीही आज लाखो पुस्तके ख्रिस्ती पाळक, उपदेशक, लेखक यांनी लिहिलेली आहे. *द पिलग्रीम्स* असो की *द सिटी ऑफ गॉड* ख्रिस्ती साहित्याने जगात आध्यात्मिक प्रबोधन घडवून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. जेम्स नायस्मिथ म्हणतात *"ख्रिस्ती मंडळीने नेहेमी दृढ धरलेल्या विश्वासाच्या बाबी ते नाकारतात. क्लेमेट, आयरनियस, तरतुलियन, ऑगस्टीन यांसारख्या सुरुवातीच्या मंडळ्यातील पुढाऱ्यांपासून ते थेट मध्ययुगातील पुढारी तसेच मार्टिन ल्युथर, जॉन केलविन आणि अगदी दोनशे वर्षांपर्यंत ख्रिस्ती पुढारी अचूक बायबलमधील सत्ये घट्ट बाळगून आहेत."* वरील ख्रिस्ती लोकांनी बायबलचे सत्यवचन घट्ट रीतीने पकडून ख्रिस्ती साहित्याची निर्मिती केली. जरी बायबल एकमात्र दैवी प्रेरणेने लिहिलेला असला तरी ख्रिस्ती लोकांना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने दुसऱ्या ख्रिस्ती साहित्याची निर्मिती करता येते. आणि ती सुरूच आहेच. आणि त्यामुळेच आज आपण बायबल सोडून बिली ग्राहम, चार्ल्स स्पेरजन, विलियम मेकडोनाल्ड, डब्लू आर विसर्बी, जॉन मेकआर्थर इत्यादी अनेक

ख्रिस्ती सेवकांची आणि लेखकांची पुस्तके वाचत असतो.कारण वरील लोकांत पवित्र आत्मा वास करीत होता आणि त्याच्याच मार्गदर्शनाने त्यांनी ख्रिस्ती साहित्याची निर्मिती केली असे आपण न सांगता जाहीर करतो.येशु ख्रिस्ताच्या स्वर्गारोहानंतर नवीन करार पूर्ण झाला.ख्रिस्ताने सांगितले "पवित्र आत्मा तुम्हाला सर्व खरेपणात नेईल... मी शिकवलेल्या सर्व गोष्टी तो तुम्हास आठवण करून देईल."*

(योहानशुभवर्तमान:-१७-१३,२६) त्यामुळे ख्रिस्ती साहित्याला तेव्हाच महत्व प्राप्त होते.जेव्हा ते साहित्य कोणी ख्रिस्ती व्यक्ति लिहीत असतो.पवित्रशास्त्रवचनांचा आधार पवित्र आत्म्याची प्रेरणा आहे.आणि त्यामध्ये सुरुवातीचे शिष्य त्या प्रेरणेचे दुवा होते.आणि आजही हाच दुवा ख्रिस्ती साहित्याच्या आधार आहे.ख्रिस्ती साहित्याचे लेखन करणारे पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन शब्द नी शब्द लिहीत असतात.त्यामुळे त्या शब्दांचे महत्व वाढून जाते.एखादा पाळक रविवारच्या उपासना भक्तीत संदेश देत असतो तेव्हा तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने भाष्य करीत असतो.पवित्र आत्म्याची तो मदत मागतो.समजा त्याच्या त्या संदेशाला शब्दरूपी लिखाणात लिहून काढले तर त्या साहित्याला काय म्हणणार? मी म्हणेन ख्रिस्ती साहित्य.

सत्य हे देवाचे वचन आहे.आणि त्या वचनांचा आधारावर अथवा आज्ञेवर माझे जीवन आहे तर ते खऱ्या ख्रिस्ती जीवनाचे लक्षण आहे.कारण जो कोणी ख्रिस्ताचा ठायी म्हणजे तारलेला आहे.तो नवी उत्पत्ती आहे.जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल हे लक्षात घ्या "ख्रिस्ताच्या ठायी" हे महत्वाचे शब्द आहे ख्रिस्तामध्ये जुने ते होऊन गेले सर्व नवे झाले.दुःखाची बाब अशी आहे की माझ्यामध्ये हे खरे नाही.पण ख्रिस्ती जीवनात मी वाढत जातो तेव्हा माझे आचरण माझ्या स्थितीस शोभेल असे होते.निष्कर्ष स्पष्ट आहे जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तोच खरा ख्रिस्ती आणि तारलेला आहे.आणि तो नेहेमी पवित्रशास्त्र व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन जगत असतो.आणि या सत्यमय जीवनातूनच काही लोकांना लेखन करण्याची प्रेरणा मिळते जी संपूर्णपणे सत्यावर अवलंबून असते.त्यामुळे खऱ्या ख्रिस्ती लोकांनी साहित्य लेखन करावे.तुमचे खरेपणच ख्रिस्ती साहित्याचा आधार बनणार.

ख्रिस्ती साहित्यात अनेक लोकांनी बायबलवर आधारित कॉमेंट्रीज अथवा स्टडी बायबल म्हणून साहित्याची निर्मिती केलेली आहे ज्यामध्ये मैथ्यू हेन्री,रिचर्ड बॅक्स्टर, थॉमसन बायबल साखळी,थॉमस हेल,हेली,हेन्री मेयर्स,जॉन मैकआर्थर,पंडिता रमाबाई तसेच बायबल सोसायटी आणि लंडन म्युजीएम यांनी प्रकाशित केलेल्या कॉमेंट्रीजच्या आणि बायबलचा समावेश होतो.आज ख्रिस्ती लोक बायबल समजून घेण्यासाठी या कॉमेंट्रीज सोबत घेऊन वाचतात.सांगायचा मुद्दा ख्रिस्ती साहित्य हे फक्त बायबल पुरते मर्यादित राहिलेले नाही.तर बायबलच्या आधारावर असंख्य पुस्तकांची निर्मिती ख्रिस्ती लोक करीत आहे. त्यामुळे ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती साहित्याची आवड ठेवून ते वाचावे आणि स्वतः ख्रिस्ती साहित्य लेखन करावे असे आव्हान मी करेन.ख्रिस्ती साहित्य लिखानाचा केंद्रबिंदू म्हणजे बायबल.एक ख्रिस्ती लेखन म्हणून आपल्यांना ख्रिस्ती साहित्य लेखन करायचे आहे तर अगोदर बायबलमधील लहान-लहान जीवनचरित्रे शोधा.उदा:- हाबेल,हनोख,नोहा,याबेश, हिजकीय्या राजा,योनाथान,रूथ,इत्यादी त्यांची वचने परत-परत वाचून पवित्र आत्म्याचे साहाय्य मांगा आणि एक-एक शब्दाने लिखाणाची सुरुवात करा.आपण पाळक असल्यास त्यावर संदेश द्या मग त्याचे पुन्हा पुन्हा मनन-चिंतन करून सुधारणा करीत ज्या अशा पद्धतीने आपण ख्रिस्ती साहित्य निर्मितीत आपले अमुल्य योगदान

देऊ शकतात.कारण तुम्ही एक ख्रिस्ती व्यक्ती आहात.आणि एक ख्रिस्ती व्यक्तीच ख्रिस्ती साहित्याची निर्मिती करू शकतो.

संदर्भसूची:-

1. योहानशुभवर्तमान १७:१६.नवा करार.पवित्रशास्त्र